

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) या संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्रमांक :- ज्येष्ठता-२०२०/प्र.क्र.१५/आस्था-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक :- २२.०७.२०२१

वाचा :- १) महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१.
२) शासन परिपत्रक क्रमांक :- ज्येष्ठता-२०२०/प्र.क्र.१५/आस्था-१, दि.२५.५.२०२१

शासन परिपत्रक :-

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग-१ मधील सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची संदर्भाधीन क्र.२ येथील दिनांक २५.०५.२०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदरहू ज्येष्ठतासूचीतील सेवातपशिलामध्ये काही चूका / दुरुस्त्या असल्यास त्याबाबतची निवेदने / हरकती / सूचना शासनास विहित मुदतीत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक २५.०५.२०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूचीबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण करण्यात आलेले आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या “प्रपत्र-क” प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२१०७२२१३०४५९२३१८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत :- प्रपत्र-क

(सतिश का.हडपे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) सर्व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (स्थापत्य), महाराष्ट्र राज्य.
- २) सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ (स्थापत्य), महाराष्ट्र राज्य.
- ३) प्रपत्र- क मधील सर्व सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य).
- ४) मा.अ.मु.स. (सा.बां.वि.) यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) सचिव (रस्ते/ बांधकामे) सा.बां.वि. यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) सर्व कार्यासने, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) निवडनस्ती, आस्थापना-१.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	श्री. चकोर आकाश अंबरनाथ	सरळसेवा	०६/१०/१९८३	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
२	श्री. केंद्रे सुग्रीव गंगाधर	सरळसेवा	०६/०२/१९७३	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०३१	बी.ई. (सिव्हील)	---
३	श्री. क्षिरसागर गणेश अर्जुन	सरळसेवा	२६/०६/१९८४	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०४२	बी.ई. (सिव्हील)	---
४	श्री. पाटील प्रसाद पांडुरंग	सरळसेवा	२४/१२/१९८५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१२/२०४३	बी.ई. (सिव्हील)	---
५	श्री. आयरेकर चंद्रकांत अनंतराव	सरळसेवा	२७/०७/१९७५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३३	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	---
६	श्री. निकम कृष्णात गणपती	सरळसेवा	१२/०५/१९७६	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	---
७	श्री. शेख इम्रान बुरहान शेख	सरळसेवा	११/०५/१९८३	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४१	एम.टेक. (स्ट्रक्चरल)	---
८	श्री. जाधव धनंजय चंद्रकांत	सरळसेवा	२९/०५/१९७६	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---
९	श्री. शेख हुसेनपाशा सिकंदर	सरळसेवा		खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०		बी.ई. (सिव्हील)	---
१०	श्री. निमकर अमित तानाजी	सरळसेवा	१०/०७/१९८२	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४०	बी.ई. (सिव्हील)	---
११	श्री. पाटील मानसिंग कृष्णराव	सरळसेवा	२९/०६/१९७४	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३२	एम.टेक.	---
१२	श्री. मोदी मोहसीन ईस्माईल	सरळसेवा	११/०३/१९८४	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०३/२०४२	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (सी.एम.)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचार्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१३	श्री. टांगले मुकेशकुमार बाळकृष्ण	सरळसेवा	३१/०१/१९७८	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०१/२०३६	बी.ई. (सिव्हील)	---
१४	श्री. ठाणगे राजु लक्ष्मण	सरळसेवा	१८/०४/१९७६	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०३४	एम.ई. (सिव्हील-स्ट्रक्चरल)	---
१५	श्री. सालोडकर चंद्रशेखर गोविंदराव	सरळसेवा	०६/०१/१९७७	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०१/२०३५	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	---
१६	श्री. पवार अमोल अण्णासाहेब	सरळसेवा	२८/०२/१९८२	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०४०	बी.ई. (सिव्हील)	---
१७	श्री. मिरजकर क्रांतीकुमार प्रकाश	सरळसेवा	२२/०२/१९८५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०४३	बी.ई. (सिव्हील)	---
१८	श्री. खान रेहान सरफराझ	सरळसेवा	२८/०६/१९७८	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३६	बी.ई. (सिव्हील)	---
१९	श्री. ढगे श्रीकांत विजय	सरळसेवा	०५/०७/१९८६	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४४	बी.टेक. (सिव्हील)/ एम.टेक. (सिव्हील)	---
२०	श्री. मेटकर पंकजकुमार दत्तात्रय	सरळसेवा	१०/०६/१९८१	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३९	बी.ई. (सिव्हील)	---
२१	श्री. आनंद आशिष रतनचंद	सरळसेवा	१४/११/१९७८	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३६	बी.ई. (सिव्हील)	---
२२	श्री. चौरे निरज उध्दव	सरळसेवा	२२/०७/१९८३	खुला (इ.मा.व.)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२३	श्री. देशमुख संदिप नारायणराव	सरळसेवा	०६/०९/१९८२	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०९/२०४०	बी.ई. (सिव्हील)	---
२४	श्री. कोटलवार संदिप अशोकराव	सरळसेवा	१४/११/१९८५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०४३	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
२५	श्री. जाधव श्रीपाद रमेश	सरळसेवा	२९/१०/१९७९	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०३७	बी.ई. (सिव्हील)	---
२६	श्री. राणे शरद वसंतराव	सरळसेवा	२८/०९/१९७८	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०९/२०३६	बी.ई. (सिव्हील)	---
२७	श्री. मुलाणी मुक्तार दस्तगीर (जुने नांव श्री.शेख मुक्तार दस्तगीर)	सरळसेवा	२९/०२/१९८०	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०३८	बी.ई. (सिव्हील)	---
२८	श्री. सोनवणे संदिप विठ्ठल	सरळसेवा	३०/०४/१९८४	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०४२	बी.ई. (सिव्हील)	---
२९	श्री. पांडागळे संदिप भाऊसाहेब	सरळसेवा	०८/०७/१९८०	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३८	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
३०	श्री. टिकले एकनाथ लहुजी	सरळसेवा	२५/०५/१९८५	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४३	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (एस.डी.ई.ई.)	---
३१	श्री. वाणी चेतन कडू	सरळसेवा	२१/०८/१९८३	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०८/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
३२	श्री. अमरजीत मारुती रामशे	सरळसेवा	२४/११/१९८३	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
३३	श्री. बिरारिस उदय सीताराम	सरळसेवा	१९/०३/१९७१	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०३/२०२९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३४	श्री. कशाळकर दीपक सुरेश	सरळसेवा	२६/०५/१९७५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३३	बी.ई. (सिव्हील)	---
३५	श्री. शिरभाते विक्रान्त अविनाश	सरळसेवा	१४/११/१९८०	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३८	बी.ई. (सिव्हील)	---
३६	श्रीमती कदम अपर्णा बाळासाहेब	सरळसेवा	०७/०८/१९८०	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०८/२०३८	बी.ई. (सिव्हील)	---
३७	श्री. सोनवणे नवनाथ पुंडलीक	सरळसेवा	०१/०६/१९८२	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४०	बी.ई. (सिव्हील)	---
३८	श्रीमती शेळके श्रध्दा अशोक	सरळसेवा	१६/०८/१९८५	भ.ज. (क) (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०८/२०४३	बी.टेक. (सिव्हील)	---
३९	श्री. तोंडे रविंद्र पांडुरंग	सरळसेवा	३०/०६/१९७१	भ.ज. (ड)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०२९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
४०	श्री. राऊत सुभाष रामकृष्ण	सरळसेवा	०१/०६/१९७०	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०२८	बी.ई. (सिव्हील)	---
४१	श्रीमती निकम अरुणा कृष्णात	सरळसेवा	३०/०६/१९७७	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३५	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
४२	श्री. अहिरे राहुल तुकाराम	सरळसेवा	१०/१०/१९८०	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०३८	बी.ई. (सिव्हील)	---
४३	श्री. खैरदी असिफ परवेझ अ.गफुर	सरळसेवा	१५/११/१९७५	खुला	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३३	बी.ई. (सिव्हील)	---
४४	श्री. पाटील उमेश गोरख	सरळसेवा	०१/०६/१९७६	इ.मा.व.	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---
४५	श्रीमती पाटील शैलजा वसंतराव	सरळसेवा	०१/०६/१९८३	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/१९४१	एम.ई. (सिव्हील स्ट्रक्चरल)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
४६	श्रीमती येलचटवार अश्विनी दिलीपराव	सरळसेवा	१०/०४/१९८६	खुला (महिला) भ.ज. (ब)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०४४	बी.ई. (सिव्हील) / एम.टेक.	---
४७	श्रीमती बाजारे अस्मिता अरुणराव	सरळसेवा	१०/०४/१९८६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०४/२०४४	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (स्ट्रक्चरल)	---
४८	श्रीमती घोरपडे दिपाली प्रदिप (लग्नापूर्वीचे नाव साळुंखे दिपाली मोहनराव)	सरळसेवा	३१/०७/१९७९	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३७	बी.ई. (सिव्हील)	---
४९	श्रीमती सारिका संपत देसाई (लग्नापूर्वीचे नाव सुर्यवंशी सारीका वसंतराव)	सरळसेवा	१७/०६/१९८४	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०४२	बी.ई. (सिव्हील)	---
५०	श्रीमती पवार स्मिता हिरामण	सरळसेवा		खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०		बी.ई. (सिव्हील)	---
५१	श्रीमती कदम छायादेवी यशवंतराव	सरळसेवा	०१/०६/१९८४	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४२	बी.ई. (सिव्हील)	---
५२	श्रीमती देशमुख मीरा वसंतराव	सरळसेवा	२४/०५/१९७६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक.	---
५३	श्रीमती सहाणे वर्षा तुकाराम	सरळसेवा	०५/०२/१९८५	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	२८/०२/२०४३	बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
५४	श्रीमती पाटील शशिकला सूरज (लग्नापूर्वीचे नाव पवार शशिकला विठ्ठल)	सरळसेवा	०४/०६/१९८१	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	---
५५	श्रीमती काळबर स्नेहल प्रदिप (लग्नापूर्वीचे नाव तोंदले स्नेहल विश्वास)	सरळसेवा	१७-१२-१९८३	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१२/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
५६	श्रीमती शहा लिना रितेश (लग्नापूर्वीचे नाव गुजर लिना भिकचंद)	सरळसेवा	०८/०६/१९८१	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३९	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सिव्हील)	---
५७	श्रीमती गायकवाड पुनम विष्णू	सरळसेवा	०९/०७/१९८३	अ.जा. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०७/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
५८	श्रीमती पवार राधिका पवन (लग्नापूर्वीचे नाव माने राधिका किरण)	सरळसेवा	०४/०१/१९८६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०१/२०४४	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (सी.एम.)	---
५९	श्रीमती सावरकर विजया रामकृष्ण	सरळसेवा	२८/०७/१९७८	इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०३६	बी.ई. (सिव्हील)/ एम.टेक. (सिव्हील)	---
६०	श्रीमती भुजबळ सारीका संजय	सरळसेवा		इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०		बी.ई. (सिव्हील)	---

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६१	श्रीमती सीमा प्रशांत पाटील (लग्नापूर्वीचे नाव चव्हाण सीमा रामचंद्र)	सरळसेवा	०१/०६/१९७६	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई. (सिव्हील)	---
६२	श्रीमती निकम सविता शशिकांत (लग्नापूर्वीचे नाव भंडारे सविता बबनराव)	सरळसेवा	१०/०६/१९७९	इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३७	बी.ई. (सिव्हील)	---
६३	श्रीमती आमडे मनीषा उत्तमराव	सरळसेवा	२२/०७/१९८३	इ.मा.व. (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०७/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
६४	श्रीमती नलवडे दर्शन रविंद्र (लग्नापूर्वीचे नाव थोरात दर्शन तानाजी)	सरळसेवा	१२/१०/१९७८	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/१०/२०३६	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	---
६५	श्रीमती पाटील अनुषा रामचंद्र	सरळसेवा	०७/०५/१९८३	खुला (महिला)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३१/०५/२०४१	बी.ई. (सिव्हील)	---
६६	श्री. मोरे अविनाश राजारामजी	सरळसेवा	०२/११/१९८०	खुला (दिव्यांग) (Partially Sighted)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/११/२०३८	बी.ई. (सिव्हील)	खुला (दिव्यांग) (Partially Sighted) (अल्पदृष्टी) प्रवर्गातून नियुक्त.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१, दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६७	श्री. शोलार अनंत गुलाबराव	सरळसेवा	१७/०६/१९७०	खुला (दिव्यांग) (Partially Deaf)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०२८	बी.ई. (सिव्हील)	खुला (दिव्यांग) (Partially Deaf) (अंशतः कर्णबधीर) प्रवर्गातून नियुक्त.
६८	श्री. कोकणे संजयकुमार शशिकांत	सरळसेवा	२४/०६/१९६९	खुला (दिव्यांग) (Partially Sighted)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०२७	बी.ई. (सिव्हील)	खुला (दिव्यांग) (Partially Sighted) (अल्पदृष्टी) प्रवर्गातून नियुक्त.
६९	श्री. भोसले प्रविणकुमार रामकिसन	सरळसेवा	३०/०६/१९८०	खुला (दिव्यांग) (Partially Deaf)	०१/०९/२०१०	०१/०९/२०१०	३०/०६/२०३८	बी.ई. (सिव्हील)	खुला (दिव्यांग) (Partially Deaf) (अंशतः कर्णबधीर) प्रवर्गातून नियुक्त.
७०	श्री. महाजन हेमंत चंद्रकांत	सरळसेवा	१९/०१/१९७३	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/०१/२०३१	बी.ई. (सिव्हील)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
७१	श्री. रणसिंग नकुल माधव	सरळसेवा	०३/०३/१९८५	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/०३/२०४३	बी.ई. (सिव्हील)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
७२	श्री. मुंदडा सुमित गोविंदलाल	सरळसेवा	१४/०६/१९८५	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३०/०६/२०४३	बी.ई. (सिव्हील)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१, दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
७३	श्री. शिंदे गोविंद त्रिंबकराव	सरळसेवा	१८/१०/१९७९	खुला (अ.जा.)	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/१०/२०३७	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्ट्रक्चरल)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
७४	श्री. पाटील संदिप विठ्ठल	सरळसेवा	०८/०२/१९७६	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	२८/०२/२०३४	बी.ई. (सिव्हील)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
७५	श्री. दमाहे सुनिलकुमार फकीरचंद	सरळसेवा	१७/०२/१९७९	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	२८/०२/२०३७	बी.ई. (सिव्हील) / एम.टेक.	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
७६	श्री. पाटील सुभाष आनंदराव	सरळसेवा	१६/०३/१९८६	खुला	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२	३१/०३/२०४४	बी.ई. (सिव्हील)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.
७७	श्रीमती अनिता शेषराव देशमुख	सरळसेवा		खुला (महिला)	०१/०२/२०१२	०१/०२/२०१२		बी.ई. (सिव्हील)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता २०२०/ प्र.क्र.१५/आस्था-१,दिनांक २२/०७/२०२१ चे सहपत्र "प्रपत्र-क"

संवर्गाचे नांव :- सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)

वेतनश्रेणी :- S-20 : Rs. 56100-177500.

सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) यांची दिनांक ०१.०१.२०१० ते दिनांक ३१.१२.२०१२ या कालावधीची दिनांक ०१.०१.२०१३ रोजीची अंतिम ज्येष्ठता यादी.

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचार्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक (दिनांक-महिना-वर्ष)	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
७८	श्री. उबाळे अमित सतीशचंद्र	सरळसेवा	२९/०३/१९८२	भ.ज. (ड)	१०/१०/२०१२	१०/१०/२०१२	३१/०३/२०४०	बी.ई. (सिव्हील)/ एम.ई. (स्थापत्य)	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीस अनुसरून ज्येष्ठता क्रमांक व मानीव दिनांक देण्यात आलेला आहे.